

Regd.Office & Plant.

Plot No. C-12, M.I.D.C. Area, Ambad, Nashik-422 010. Maharashtra, INDIA.

Tel TaleFax : (0253) 2382118 : 91-0253-2382528 : www.hhardys.com

Website CIN

: L29300MH1982PLC028498

September 6, 2022

To
The General Manager
DCS - CRD
BSE LIMITED
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai - 400 001

Srip code:

Dear Sir,

Pursuant to the provisions of Regulation 47 (3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the newspaper clipping regarding publication of Notice to Shareholders after the dispatch of Notice of Annual General Meeting and Annual Report of the Company, published in "The Free Press Journal (English Language) and Navashakti (Marathi language) on Tuesday 06th September 2022 are enclosed.

Kindly take the same on records.

Thanking you.

Yours faithfully, For HINDUSTAN HARDY LIMITED

Sunita Nisal

Qunita.

Company Secretary & Compliance Officer

ACS: 49122



#### **NOTICE OF THE 34th ANNUAL GENERAL MEETING,**

REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE NOTICE is hereby given that the 34th Annual General Meeting ("AGM") of the Compa for the year ended March 31, 2022 is scheduled to be held on Tuesday, September 27 2022 at 11:00 a.m. at Sangam Banquets, Plot No. 366-386, RSC 37, Mangalmurti Road Opposite Mangal Murti Hospital, Gorai-II, Borivali (West) Mumbai - 400 092 to transact the natters as stated in the Notice of AGM.

The Notice of the Annual General Meeting along with the Explanatory Statement and Annual Report of the Company including Directors' Report, Audited Financial Statements, Auditors' Report, etc for the year ended March 31, 2022 has been either sent to the Members at their Postal addresses or e-mailed to those Members whose email addresses are registered with the Company/ RTA / Depository Participant as the case may be. The aforesaid documents are also available on the website of the Company www.rexnordindia.in websites of the Stock Exchange, i.e. BSE Limited at www.bseindia.com and Notice of AGM on the website of CDSLi.e., www.evotingindia.com.

Pursuant to Provisions of section 108 of the Companies Act, 2013 read with the rules made there under and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is pleased to provide to its members the facility to exercise their right to vote by electronic means on al the resolutions through e-voting services provided by the Central Depository Services (India) Limited (CDSL). The Members holding shares either in physical form or dematerialized form, on cut-off date i.e. **September 20**, **2022** may cast their vote electronically to transac the business set out in the Notice of AGM.

The details pursuant to the provisions of the Companies Act, 2013 and rules made hereunder are given below:

- Date of Completion of sending Notice of AGM: September 1, 2022
- The date and time of commencement of remote e-voting: September 24, 2022 at 9.00 a.m. (IST)
- The date and time of end of remote e-voting: September 26, 2022 till 5.00 p.m. (IST) Voting by electronic means shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on Septem
- 26, 2022, Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice of the Meeting and holding shares as on the cut-off date i.e. September 20, 2022 may obtain
- the User ID and password from BIG SHARE SERVICES PRIVATE LIMITED (Registrar & Transfer Agents of the Company). Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM will also be
- eligible to attend and participate at the AGM but shall not be entitled to cast their vote In case of any queries regarding the process and manner of electronic voting
- Members may refer to the CDSL's Frequently Asked Questions (FAQ) for Member and e-voting User Manual for members at the Downloads section of www evoting comor contact CDSL's helpdesk, Email Ids: helpdesk.evoting@cdslindia.com. Mr. Mahesh Soni failing him Ms. Sonia Chettiar, Partner, M/s. GMJ & Associates
- Practising Company Secretaries has been appointed as the Scrutinizer to scrutinizer the e-voting process in a fair and transparent manner.
- The facility for voting through polling paper will be also made available at the AGM. 10. The Company was not required to close Register of Members and Share Transfe Books for the purpose of AGM.

FOR REXNORD ELECTRONICS & CONTROLS LIMITED

Place : Mumbai Date: September 5, 2022 KISHOR CHAND TAI WAR

**CHAIRMAN & MANAGING DIRECTOR** 

#### 🙈 ATISHAY LIMITED CIN NO: L70101MH2000PLC192613 ATISHAY

Registered Office: 14/15, Khatau Building .44 Bank Street, Fort, Mumbai-400001 Head office/Corporate Office: Plot No.36, Zone -I, Maharana Pratap Nagar, Bhopal-462011 Website: www.atishay.com | Tel: (91-22-23073126, 0755 2558283)

NOTICE OF ANNUAL GENERAL MEETING AND
E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 22<sup>nd</sup> Annual General Meeting ("AGM") of the
Company will be held on Tuesday, September 27, 2022 at 12:30 P.M. through
Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set out in the Notice of the AGM. The Company has sent the notice or AGM along with the Annual report for FY-2021-2022 on Saturday, August 3, 2022 through electronic mode to those Shareholders whose email address are registere with the Company/Depository Participants.

n terms of the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 (as amended from time to time) and Regulation 44 of the SEBI Listing Regulations read with the said MCA Circulars, the Company is pleased to provide the facility of "e-voting" to its Shareholders, to enable them to cast their votes on the resolutions proposed to be passed at the AGM, by electronic means. The Company has engaged the services of National Securities Depository Limited ("NSDL"), who will provide the e-voting facility of casting votes to a Shareholder using remote e-voting system (e-voting from a place other than venue of the AGM) ("remote e-voting") as

well as e-voting during the proceeding of the AGM ("e-voting at the AGM"). Further, in accordance with Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015, the Company has fixed Tuesday, 20<sup>th</sup> September, 2022 as the "cut-off date" to determine the eligibility to vote by remote e-voting or e-voting at the AGM. A person whose name is recorded the depositories as on the cut-off date, i.e. Tuesday, 20th September, 2022 shall be entitled to avail the facility of remote e-voting or e-voting at the AGM. Voting rights of the Members shall be in proportion to their shares in the paid-up equity share capital

of the Company as on the cut-off date i.e., 20<sup>th</sup> September, 2022 The remote e-voting period begins on 24.09.2022 at 9:00 A.M. and ends o 26.09.2022 at 5:00 P.M. and the remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the shareholder, the shareholder shall not be allowed to change it subsequently. Only those Shareholders who will be present at the AGM through VC/ OAVM facility and who would no have cast their vote by remote e-voting prior to the AGM and are otherwise no barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system at the AGM Shareholders who have voted through remote e-voting will be eligible to attend the AGM and their presence shall be counted for the purpose of quorum, however such Shareholders shall not be entitled to cast their vote again at the AGM.

Any person holding shares in physical form and non-individual shareholders who acquires shares of the Company and becomes member of the Company after the notice is send through e-mail and holding shares as of the cut-off date i.e. 20-09-2022, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or Issuer/RTA. However, if you are already registered with NSDL for remote e-voting, then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details/Password" or "Physical User Reset Password" option available on www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800 1020 990 and 1800 22 44 30. In case of Individual Shareholders holding securities in demat mode who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date i.e 20-09-2022 may follow steps mentioned in the Notice of the AGM under "Acces to NSDL e-Votina system".

case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request to (Sarita M) at evoting@nsdl.co.in

NOTICE IS FURTHER GIVEN pursuant to Section 91 of the Act and the Rules framed thereunder, as amended from time to time, that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will be closed from 21st September, 2022 to September, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM for Financia Year 2021-22.

For ATISHAY LIMITED

Iti Tiwari

Date: 06.09.2022 Place: Bhopal Company Secretary & Compliance Office

#### INDUCTO STEEL

Registered Office: 156, Maker Chambers VI, 220, Jamnalal Baiai Marg, Nariman Point, Mumbai-400 021. Tel. 022-22043211, Fax-22043215 E-mail : secretarial.inducto@gmail.com

Website: www.hariyanagroup.com CIN NO. L27100MH1988PLC194523

ISO 9001-2008/14001-2004 & OHSAS 18001-2007Certified Notice to the Shareholders

NOTICE is hereby given that the 34th Annual General Meeting (AGM) of the members of Inducto Steel Limited ("the Company") will be held on Friday, 30th September, 2022 at 10.00 a.m. through

Video Conferencing (VC)/Other Audio-Visual Means (OAVM) to transact the businesses that will be set forth in the Notice of AGM. The Ministry of Corporate Affairs (MCA) by Circular No. 14/2020 dated 8th April 2020, Circular No. 17/2020 dated 13th April 2020, Circular No. 20/2020 dated 5th May 2020, Circular No. 02/2021 dated 13th January 2021 and Circular No. 2/2022 dated 5th May 2022 read with Securities and Exchange Board of India (SEBI) Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May 2022has permitted holding of AGM through VC/OAVM without the physical presence of members. Accordingly, in compliance with MCA circulars and relevant provisions of the Companies Act, 2013 and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the members of the company can join and participate at the AGM through VC/OAVM.

In compliance with the above mentioned Circulars, the Notice of AGM and Annual Report for FY 2021-22 will be sent electronically by the company to those members whose email addresses are registered with the Company/RTA and Depositories. The Notice of the 34th AGM and the Annual Report for FY 2021-22 will be also available on the website of the company (http://www.hariyanagroup.com/)and BSE Limited (www.bseindia.com). Detailed procedure for attending the AGM and voting through remote e-voting and e-voting at the AGM is provided in the Notice of AGM.

Accordingly, to update the details with the company the following procedure may be followed:

- The members holding shares in physical form who have not registered their email addresses with the Company/RTA may get registered their email addresses, at secretarial.inducto@gmail.com by providing details such as Folio Number, Certificate number, Shareholder's name, PAN, Mobile number, E-mail id and also upload the image of Share Certificate and PAN card in PDF or JPEG format.
- The member holding shares in Demat form are requested to register their email addresses with their respective Depository Participant. Further, the member may temporarily register their e-mail addresses with the Company/RTA, at secretarial.inducto@gmail.com by providing details such as DP ID/Client ID, Shareholder Name, PAN, Mobile No, Email Id. It is clarified that for permanent registration of e-mail address, the members are requested to register the same with their respective Depository Participant.

FLOMIC GLOBAL LOGISTICS LTD

Regd Off: 301, SPAN LAND MARK 145, ANDHERI KURLA ROAD.

ANDHERI EAST, MUMBAI - 400093

CIN -L51900MH1981PLC024340 Tel 022-267312345

Email: cs@flomicgroup.com Website: www.flomicgroup.com

NOTICE OF 41<sup>st</sup> annual general meeting and book closure

NOTICE is hereby given that the 41st Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, 30th September, 2022 at 04.00 P.M. at Tunga International, Tribune 2 B 11, MIDC Central Road, Andheri East, Behind MIDC Post Office, Mumbai-400093 and also Through Video Conferencing ('VC') / Other

Audio-Visual Means ('OAVM') to transact the business detailed in the Notice dated 29th August, 2022 forming part of the Annual Report for the financial year ended

. Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial yea

ended on 31st March, 2022 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/ Depository participant(s). The same is also

. Members holding shares either in physical form or in dematerialized form, as o

he cut-off date of Friday, 23rd September, 2022, may cast their vote electronically

on the Ordinary and Special Business(es) as set out in the Notice of the 41st AGN

hrough electronic voting system of Central Depository Services (India) Limited

rom a place other than the Venue of AGM ("remote e-voting"). All the members are

The Ordinary and Special Resolution as set out in the Notice of AGM may be

The remote e-voting shall commence on 27th September, 2022 (09.00 A.M.)

The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or a

Person who acquires shares of the Company and become the member of the

Company after the dispatch of Notice of AGM and holding shares as on cut-off

date i.e. Friday, 23rd September, 2022, can follow the process of generating

Members may note that a) the remote e-voting module shall be disabled by

the CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on

change it subsequently; b) the member who have cast their vote by remote

e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitle to cast their vote again; c) the facility for voting through postal ballot paper shall

the register of members or in the register of beneficial owner maintained by

the denositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of

www.flomicgroup.com and also on CDSL website www.cdslindia.com.

or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr.

Ravikumar Bogam, Company Secretary at designated email ID

to Friday, 30th September, 2022 (both days inclusive)

COMPANY SECRETARY CUM COMPLIANCE OFFICER

/III. In case of any queries, members refer Frequently Asked Question (FAQ's)

and e-voting manual available at www.Evotingindia.com under help section

cs@flomicgroup.com who will address the grievance connected with the

The Register of Members and Share Transfer Register in respect of equity

shares of the Company will remain closed from Friday, 23rd September, 2022

the resolution is cast by the member, the member shall not be allowed to

The remote e-voting shall end on 29th September, 2022 (05.00 P.M.)

the login ID and password as provided in the Notice of AGM.

remote e-voting as well as voting at the AGM through ballot.

II. The Notice of AGM is available at the website of the Company

ailable on the website of the Company 'www.flomic group.com'.

**ForInducto Steel Limited** Raieev Reniwal

Managing Director

Date: September 05, 2022

11st March, 2022 which has been sent to the Members

transacted through voting by electronic means.

the AGM is Friday, 23rd September, 2022.

made available at the AGM; and d) a p

facility for voting by electronics means.

FOR FLOMIC GLOBAL LOGISTICS LIMITED

**RAVIKUMAR VENKATRAMULOO BOGAM** 

BY ORDER OF THE BOARD

DATE: 05TH SEPTEMBER, 2022

PAN: ALNPB2396Q

SD/-

## (Rama)

Regd. Office: Savroli Kharpada Road, Village Vashivali, P.O. Patalganga, Taluka Khalapur Dist. Raigad 410220. E-mail: compliance@ramapetrochemicals.com Website: www.ramapetrochemicals.com
Corporate Identification No.: L23200MH1985PLC035187

NOTICE

NOTICE is hereby given that the 36th Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) on Thursday the 29th day of September, 2022 at 4:00 p.m. to transact the business specified in the Notice dated August 12, 2022. The venue of the Meeting will be deemed to be the Registered Office of the Company at Savroli Kharpada Road, Village Vashivali, P.O. Patalganga, Taluka Khalapur, Dist. Raigad 410220.

In compliance with the Circulars issued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India from time to time, the Notice of the 36th Annual General Meeting and the Annual Report for the year ended March 31, 2022 has been sent to all the Members whose e-mail addresses are registered with the Company RTA. The Notice of the 36th AGM is also available on the website of the Company at <a href="www.ramapetrochemicals.com">www.ramapetrochemicals.com</a> and the website of the Bombay Stock Exchange at <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a>.

NOTICE is also hereby given that pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies Management and Administration) Rules, 2015, the Company is offering e-voting facility to its Members to exercise their right to vote by electronic means on the businesses specified in the Notice convening the 36th Annual General meeting. The detailed instructions and nformation relating to e-voting and attendance at the AGM are giver n the Notice convening the Meeting which has been e-mailed to the Members. Notice is further given that the e-voting period commences on Monday the 26th day of September, 2022 at 9,00 a.m. and ends or Nednesday the 28th day of September, 2022 at 5.00 p.m. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Thursday the 22nd day of September, 2022. A member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be entitled to cast his vote again at the AGM. Only persons whose names are recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off date (September 22, 2022) shall be entitled to avail facility of remote e-voting or voting at the AGM. In case of any queries / grievances, you may refer to the Frequently Asked Questions available at the CDSL website: <a href="www.evotingindia.com">www.evotingindia.com</a> or contact Mr. Rakesh Dalvi, Manager, CDSL, 25th Floor, AWing, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or call Toll Free number 1800225533 on all working days during ousiness hours.

NOTICE is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and the applicable Rules there under and Regulation 42 of SEBI (LODR) Regulations, 2015 that the Register of Members and the Share Transfer Books shall remain closed from Friday the 23rd day of September 2022 to Thursday the 29th day of September 2022 (both

> By Order of the Board For RAMA PETROCHEMICALS LIMITED R. D. JOG

**COMPANY SECRETARY** 

**HINDUSTAN HARDY LIMITED** 

NOTICE ereby given that the 40th Annual General Meeting

Nembers of Hindustan Hardy Limited will be held on Tuesday 27<sup>th</sup> September 022, at 2.30 p.m. through Video Conferencing ("VC") or other Audio Visu ns ("OAVM"), to transact the business as set out in the Notice of AGM. ne Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Ye

021-22 ("Annual Report") has been sent only by electronic mode to tho hareholders whose email addresses are registered with the Compan pository Participants in accordance with General Circular dated May 20 read with General Circular dated April 8, 2020, April 13, 2020 January 121, December 8, 2021 and May 5, 2022 issued by the Ministry of Corpora fairs (collectively referred to as "MCA Circulars"), Circular No. SEBI/HO/CFI MD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 read with circular dated Janua 2021 and May 13, 2022 issued by Securities and Exchange Board of Ind ollectively referred to as "SEBI Circulars"). The same is also available on tl ebsite of the Company viz. www.hhardys.com and also on the website ational Securities Depository Limited (NSDL) https://www.evoting.nsdl.co

compliance with provisions of Section 108 of the Companies Act, 2013 ar ule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 nended by Companies (Management and Administration) Rules, 2015, an gulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement gulations, 2015, Members are provided with the facility to cast their vot all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voti stem from a place other than the venue of the AGM ('remote e-voting ovided by NSDL and the business may be transacted through such voti ne e-voting shall commence on Saturday, 24th September 2022 and end of londay 26th September 2022. No e-voting shall be allowed beyond the sa ate and time and the portal shall be blocked forthwith. A vote once cast of e resolution, would not be allowed to be changed subsequently.

ne voting rights of Members shall be in proportion to the equity shares he them in the paid up equity share capital of the Company as on Tuesda th September 2022 ('cut-off date'). Any person, who is a Member of the ompany as on the cut-off date is eligible to caste vote on all the resolution of the forth in the Notice of AGM using remove e-voting or voting at the AGM.

he facility for voting through electronic voting shall also be made availal ring the AGM being held through VC/OAVM and Members attending th neeting who have not cast their vote by remote e-voting shall be able t xercise their right to vote at the meeting. The members who have cast the ote by remote e-voting prior to the meeting may also attend the meeting bu

ny person, who acquires shares of the Company and becomes member of th ompany after dispatch of the notice and holding shares as of the cut-off date nay obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.ir lowever, if you are already registered with NSDL for remote e-voting then yo in use your existing user ID and password for casting your vote. If you forgo our password, you can reset your password by using "Forgot User Detail assword" option available on www.evoting.nsdl.com.

ls. Jigyasa N. Ved (Membership No. FCS 6488) or failing him Mr. Mite wala (Membership No. FCS 8331) of M/s Parikh & Associates, Practici ompany Secretaries, has been appointed as the Scrutinizer for conducti e e- voting process in a fair and transparent manner. The Results declare longwith the Scrutinizer's Report shall be placed on the Company's websi ww.hhardys.com and on the website of NSDL and communicated to the BS nited where the shares of the Company are listed

n case of any queries or issues regarding e-voting, please contact Mr. Mich Ionteiro, Director, M/s Satellite Corporate Services Private Limited Tel. No 22-28520461 /62; email id: service@satellitecorporate.com

By Order of the Board of Directo Hindustan Hardy Limite

Devaki Sara **Executive Director & CFC** 

> **E-Auction Sale Notice**

ace: Mumbai

# **OSBI**

STATE BANK OF INDIA, Stressed Assets Management Branch-1
12th Floor, Jawahar Vyapar Bhawan (STC Building), 1, Tolstoy Marg, Janpath, New Delhi-110001,
Ph. No.: 011-23701070, 23701097, 23701157, 23701167, 23701195, Fax No. 23701202. E-mail ID: team1samb1.del@sbi.co.in, sbi.04109@sbi.co.in

"APPENDIX- II-A [See proviso to rule 6 (2)] & APPENDIX- IV-A" [See proviso to rule 8 (6)] Sale notice for sale of Movable & Immovable Property E-Auction Sale Notice for Sale of Movable & Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002

read with proviso to Rule 6(2) & 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described movable property hypothecated/charged & Immovable Property mortgaged/charged to the Secured Creditors, the Physical possession o which has been taken by the Authorized Officer of State Bank of India, Secured Creditor, will be sold on "As is where is", As is what is" and Whatever there is" on below mentioned dates, for recovery of amount as mentioned below, due to the Secured Creditors from following Borrower(s), Guarantor(s) and Corporate Guarantor(s). The reserve price and earnest money to be deposited is mentioned below respectively.

Sr. No.	\ ',	Description & owner(s) of properties	Reserve Price(RP)  EMD Amount 10% of The Reserve Price  Incremental Amount	Recovery Amount as per Demand Notice		Date & Time for Submission of Bid Application Form, KYC Documents, PAN Card, Proof of EMD etc. through MSTC Wallet	Date & Time of E-Auction
	6/2 Vasant Vihar. New Delhi-110057	"Makani Centre" 35th Road Off linking Road, Prem Co-op. Housing Society, Plot No. 522, CTS No. F – 355, Town planning Scheme no. III, Bandra (West), Mumbai, measuring 385.00 sq.ft., in name of M/s Rushman (India)) td	96.00 lakh ₹ 9.60 Lakh	Rs. 59,45,43,370.52 as on 31.03.2011 + interest thereon w.e.f. 01.04.2011 at contractual rate + expenses & costs. Demand Notice dated:-	17.09.2022 11.00 AM to 04.00 PM Authorized Officer: Sh. Nirmal Kumar Lakra, Mob.: 9867167700  Resolution Agent: Vivro Financial Services Pvt Ltd.	Refer to https://www.mstc ecommerce.com	21-09-2022 Time : 60 minutes From 12.00 Noon to 01.00 P.M. with unlimited extensions of 10 minutes each

18.04.2011 Contact: 9004890903 EMD to be transferred / deposited by bidders in his / her / their own wallet provided by M/s MSTC Ltd. on its E-Auction site https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp by means of NEFT

TERMS AND CONDITIONS:

Vasant Vihar, New Delhi-110057

E-Auction is being held on "AS IS WHERE IS", AS IS WHAT IS" AND WHATEVER THERE IS" basis and will be conducted "On Line". The auction will be conducted through the Bank's approved service provider M/s MSTC Ltd. (Helpdesk No. 033-2290-1004) at their web portal https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.isp; Declaration, General Terms and Conditions o

online auction sale are available in https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp

Interested bidder may deposit Pre-Bid EMD with MSTC before the close of e-Auction. Credit of Pre-bid EMD shall be given to the bidder only after receipt of payment in MSTC's Bank account and updation of such information in the e-auction website. This may take some time as per banking process and hence bidders, in their own interest, are advised to submit the pre-bid EMD amount well in advance to avoid any last minute problem.

To the best of knowledge and information of the Authorised Officer, there is no encumbrance on the property/ies. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property/ies put on auction and claims rights / dues / affecting the property/ies, prior to submitting their bid. In this regard, the e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the Bank.

The Authorised Officer / Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims / rights / dues. The sale shall be subject to rules / conditions prescribed under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of

Security Interest Act, 2002., The other terms and conditions of the e-auction are published in the following websites 1. https://www.mstcecommerce.com, 2. http://www.sbi.co.in STATUTORY SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002 Date: 05-09-2022, Place: New Delhi

Form No. 4

ADDL. CHIEF METROPOLITAN MAGISTRATE COURT, GIRGAON IN THE COURT OF Shri. A. S. Tekale Metropolitan Magistrate-14th

PROCLAMATION REQUIRING THE APPEARANCE OF A PERSON ACCUSED (See Section 82)

**SUMMONS CASES SS/1402472/2015** Radhika Jugal Saraf Vs A and A Shelters Pvt. Ltd. Next Date: 07.10.2022

Published through

Officer Incharge of Police Station / Police Station Officer Commissioner of Police, Gr. Bombay, Mumbai

WHEREAS complaint has been made before me that Mr. Vishal Kamlesh Dattani, Age-0 years, R/o. - B-202, D-201 Remi Bizcourt Plot No. 9, shah Industrial Estate, Off Veera Desai Road, Andher West, Mumbai - 400 053 has committed (or is suspected to have committed) the offence of punishable under section 138 of the NEGOTIABLE INSTRUMENTS ACT, and it has been returned to a warrant of arrest thereupon issued that the said Mr. Vishal Kamlesh Dattani cannot be found, and whereas it has been shown to my satisfaction that the said Mr. Vishal Kamlesh Dattani has absconded

Proclamation is hereby made that the said **Mr. Vishal Kamlesh** Dattani, Age-0 is required to appear at ADDL. CHIEF METROPOLITAN MAGISTRATE COURT, GIRGAON before Metropolitan Magistrate-14th to answer the said complaint on the day of 07.10.2022

(or is concealing himself to avoid the service of the said warrant):

Dated, this day of 19.04.2022

Sd/- Metropolitan Magistrate - 14th

#### **MIRCH TECHNOLOGIES (INDIA) LIMITED**

(CIN: L27290MH1972PLC016127) **Regd. Office:** B -701, 7th Floor, Aurus Chambers, S.S. Amrutwar Marg, Worli, Mumbai - 400013. **Tele** - **fax No**: 022-24979758/022-24909003

NOTICE

**Annual General Meeting:** 

Annual General weeling:

Notice is hereby given that the FORTY NINETH ANNUAL GENERAL MEETING ("AGM") of MIRCH TECHNOLOGIES (INDIA) LIMITED will be held on Friday, the 30th September, 2022, at 11.30 a.m. at the Registered Office address at B-701, 7th Floor, Aurus Chambers, S.S. Amrutwar Marg, Worli, Mumbai - 400013, to transact the Ordinary business and Special Business as set out in the Notice convening the AGM and has been sent through electronic mode to the members whose email IDs are registered with the Company/Depository Participants and to other, members of the registered with the Company/Depository Participants and to other members of the Company by courier Book Closure for AGM:

Further, Notice is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, 27th September, 2022 to Friday, 30th September, 2022 (both days inclusive) for AGM.

Voting through Electronic Mode:

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended from time to time) and Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, the items of Business to be transacted at the AGM may be transacted through electronic means. Accordingly Company is pleased to provide its members to cast their vote by Electronic mean Company is pleased to provide its members to cast their vote by Electronic means (Remote e-voting) on all the resolutions set forth in the Notice of the AGM. The facility of casting votes by a member of the Company using an Electronic voting system from a place other than a venue of the AGM (remote e-voting) will be provided by Centra Depository Services (India) Limited. All members are informed that:

The Ordinary business and Special Business as stated in the Notice of AGM may be transacted through voting by electronic means;

The remote e-voting period shall commence on Sunday, 25th September, 2022 (10.00 a.m and ends on Thursday, 29th September, 2022 (05.00 p.m.).

The remote e-voting module shall be disabled by CDSL after 05.00 p.m. on 29th September, 2022 for voting thereafter. Thus, remote e-voting shall not be allowed beyond 05.00 p.m. of 29th September, 2022.
The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or by pol

paper at the AGM of the Company is Friday, 23rd September, 2022.

Any person who becomes member of the company after the dispatch of the AGM

notice and holding shares as on the cut-off date i.e. 23rd September, 2022 are requested to refer notes to the e-voting included in the AGM notice which is uploaded on the website of the CDSL and of the Company and can cast their vote accordingly. Members who have not casted their votes by remote e-voting can exercise their voti

 $right \, at \, the \, AGM. \, The \, Company \, will \, provide \, polling \, papers \, at \, the \, AGM \, venue.$ vii) The members who have casted their votes by remote e-voting prior to the meeting ma also attend the AGM but will not be entitled to cast their vote again at the AGM.

viii) A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. 23rd September, 2022 only, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well a voting at the AGM. Notice of the AGM is available on the Company's website www.mirchtechnologies.and on CDSL website i.e. https://www.cdslindia.com/evoting/evotingproc.html.

For any queries on the e-voting, the members may refer Frequently Asked Questions (FAQ) and e-voting manual available at www.evotingindia.com under the help section and may contact to CDSL by mail at helpdesk.evoting@cdslindia.com or by phone at toll free number 1800225533. For any more queries on the e-voting the members may also contact the undersigned officer of the Company:

Shri Rohit Uday Bhagwat

Company Secretary and Compliance Officer Add: B-701, 7th Floor, Aurus Chambers, S. S. Amrutwar Marg, Worli, Mumbai - 400013.

E-mail:uvwtskl@gmail.com Tele-fax No: 022-24979758/022-24909003

Ushadevi Ladha Managing Directo

For Mirch Technologies (India) Limited Sd/

Wall Street Finance Ltd. wsfx Opp. PVR Cinema, Chakala, M. V. Road, Andheri (East) Mumbai - 400093 • Tel.: 022-62709600 • Website: www.wsfx.in E-mail: info@wsfx.in • CIN - L99999MH1986PLC039660

NOTICE OF 35<sup>™</sup> ANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 35th Annual General Meeting ('AGM') of the members of Wall Street Finance Limited ('Company') will be convened on Thursday 29th September 2022 at 04:00 p.m. IST through Video Conferencing ('VC') / Other Audi Visual Means ('OAVM') in compliance with the applicable provisions of the Companie Act, 2013 ('Act') & Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020 17/2020, 20/2020, 02/2021, 19/2021, 21/2021, AND 02/2022 dated 8<sup>th</sup> April 2020, 13<sup>th</sup> April 2020, 13<sup>th</sup> April 2020, 13<sup>th</sup> April 2020, 20/2021 2020, 5th May 2020, 13th January 2021, 08th December 2021, 14th December 2021 and the latest being 2/2022 dated 5" May, 2022, issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular Nos.SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 and SEBI/HO/DDHS/P/CIR/2022/0063 dated 13th May, 2022, and other applicable circulars issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the SEBI Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the 35th AGM of the Company is being conducted through VC / OAVM which does not require the physical presence of members at a common venue. Hence Members can attend and participate in the ensuing AGM through VC / OAVM.

Pursuant to Section 101 of the Act read with Rule 18 of the Companies (Management and Administration) Rules. 2014. Regulation 36 of the Listing Regulations. Secretaria Standard on General Meetings (SS-2), and in compliance with the MCA Circulars and SEBI Circulars, the Notice of 35<sup>th</sup> AGM along with the Annual Report for the financial year 2021-22 of the Company have been sent on 06<sup>th</sup> September 2022 by email to those nembers whose email addresses are registered with the Company / Registrar and Share Transfer Agent / Depositories. The requirements of sending a physical copy of the Notice of the 35th AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars.

Members are hereby informed that the said Annual Report including AGM Notice is also available on the Company's website **www.wsfx.in**, website of the Stock Exchanges i.e BSE Limited at www.bseindia.com

The Company is pleased to provide its members, the facility of remote e-voting to case heir votes on all the resolutions set out in the AGM Notice. The Company will also provide a facility of e-voting to members during the AGM, who have not cast their vote by remote e-voting. The Company has entered into an arrangement with NSDL for providing remot -voting and e-voting during the AGM. A person whose name appears on the Register of Members / Beneficial Owners as on the cut-off date i.e. Thursday, 22<sup>nd</sup> September 2022 shall only be entitled to avail the remote e-voting facility or e-voting during the AGM. The remote e-voting period will commence on Monday, 26th September 2022 (09.00 a.m.)

and will end on **Wednesday, 28<sup>th</sup> September 2022 (05.00 p.m.).** During this period, the member(s) of the Company may cast their votes electronically on items mentioned in the AGM Notice. Once the vote on a resolution is cast by a member, any subsequent change shall not be allowed. The voting rights of the members shall be in proportion to their share in the paid-up share capital of the Company as on the cut-off date i.e. Thursday, 22<sup>rd</sup> September 2022. The detailed instructions relating to remote e-voting and e-voting during the AGM are provided in the Notes forming part of the AGM Notice. Only those Members, who will be present in the AGM through VC / OAVM and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so shall be eligible to vote through the e-voting system available during the 35<sup>th</sup> AGM.

Members who have cast their vote through remote e-voting will be eligible to attend the AGM. However, they will not be eligible to vote at the AGM. Any person, who becomes a nember of the Company after sending the AGM Notice by email and holding shares as or the cut-off date, may refer to the AGM Notice and obtain the login ID and password from NSDL by sending a request at <a href="mailto:evoting@nsdl.co.in">evoting@nsdl.co.in</a>. Members whose email id is not registered may refer to Process for those shareholders whose email addresses are not registered with the Depositories / Company / RTA for obtaining login credentials for e oting' as detailed in 35<sup>th</sup> AGM Notice.

n case of any queries, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual available at the Download sections of <a href="https://www.evoting.nsdl.com">https://www.evoting.nsdl.com</a> or contact NSDL at the toll-free no.: 1800 1020 990 /1800 224 430.

Pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Thursday, 22<sup>rd</sup>, September 2022 to Thursday, 29<sup>th</sup> September 2022 (both days inclusive) or the purpose of 35th AGM.

Date: 6th September 2022

Place: Mumbai

For Wall Street Finance Limited Manisha Swami **Company Secretary** 

Sd/- Authorised Officer, State Bank of India

**RAMA PETROCHEMICALS LIMITED** 

days inclusive).

Place : Mumbai Dated : September 6, 2022

महाराष्ट्र प्रताप नगर, भोपाळ - ४२६०११ संकेतस्थळः www.atishay.com दूरध्वनीः (९१-२२-२३०७३१२६, ०७५५ २५५८२८३)

#### वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ई-मतदान माहिती

\_\_\_\_ याद्वारे सूचना देण्यात येते की, एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद व्यवसायाच्या व्यवहाराकरिता कंपनीची २२वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("व्हीसी") वा अन्य ऑडिओ व्हिज्युअल माध्यम ("ओएव्हीएम") द्वारे मंगळवार, सप्टेंबर २७, २०२२ रोजी द. १२.३० वा. घेण्यात येणार आहे. कंपनीने वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना कंपनी आणि/वा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स यांच्याकडे नोंदणीकृत असणाऱ्या सर्व भागधारकांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठविण्यात आल्या आहेत.

सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स, २०१५ सहवाचता सदर एमसीए सर्क्युलर्सच्या नियमावली ४४ आणि कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली, २०१५ च्या (वेळोवेळी सुधारित केल्याप्रमाणे) नियम २० प्तहवाचता अधिनियमाच्या कलम १०८ च्या तरतुदीनुसार, कंपनी त्यांच्या भागधारकांना एजीएम येथे संमत करण्यात येणाऱ्या प्रस्तावित ठरावांवर त्यांचे मत देण्यास शक्य होण्यासाठी "ई-मतदान" सुविधा पुरविण्यासाठी इच्छुक आहे. कंपनी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ("एनएसडीएल") यांच्या सेवेत गुंतलेली असून, एजीएम प्रक्रियेदरम्यान ई-मतदान ('एजीएम येथे रिमोट ई-मतदान') तसेच रिमोट ई-मतदान पद्धत वापरून (एजीएमच्या स्थळाव्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक ई-मतदान) ('रिमोट ई-मतदान') भागधारकांना मत देण्यासाठी ई-मतदान सविधा परवेल.

पढे. कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली, २०१५ च्या नियम २० सहवाचता -अधिनियमाच्या कलम १०८ च्या तरतुदीनुसार, कंपनीने २० सप्टेंबर, २०२२ रोजी ही 'कट-ऑफ तारीख' म्हणून एजीएममध्ये रिमोट ई–मतदान वा ई–मतदानाद्वारे मत देण्यासाठी पात्रता निर्धारणासाठी निश्चित केली आहे. कट ऑफ तारीख अर्थात मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२ रोजी डिपॉझिटरीजद्वारे देखभाल करण्यात आलेले लाभप्रद मालक नोंदणी वा सभासदांची नोंदणी असणाऱ्या व्यक्ती केवळ सर्वसाधारण सभेत रिमोट ई-मतदान आणि ई-मतदानाची सेवा प्राप्त करण्यास हक्कदार आहेत. सभासदांचे मतदान हक्क कट-ऑफ तारीख अर्थात मंगळवार, २० सप्टेंबर, २०२२ रोजी कंपनीच्या कंपनीच्या भरणा केलेल्या भाग भांडवलातील त्यांच्याद्वारे धारण समभागाच्या तुलनेत असेल

रिमोट ई-मतदान कालावधी २४.०९.२०२२ रोजी स. ९.०० वा. सुरू होईल आणि २६.०९.२०२२ रोजी संध्या. ५.०० वा. संपेल. रिमोट ई-मतदान मॉड्युल त्यानंतर एनएसडीएलद्वारे शक्य नसेल. सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यास, त्यानंतर सभासदांना बदल करण्याची परवानगी नाही. केवळ त्याच भागधारकांना व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएमदरम्यान उपस्थित राहाता येईल आणि सभेपूर्वी ज्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे त्यांचे मत दिले नाही आणि असे करण्यास हक्कदार नसलेले एजीएम येथे ई-मतदान पद्धतीद्वारे मत देण्यास हक्कदार असतील. रिमोट ई-मतदानाद्वारे ज्या भागधारकांनी मत दिलेले नाही, एजीएम येथे उपस्थित राहण्यास हक्कदार असतील आणि त्यांची उपस्थिती कोरमच्या उद्देशाकरित गणली जाईल, तथापि असे भागधारक एजीएममध्ये त्यांचे मत पुन्हा देण्यास हक्कदार नाहीत.

कट ऑफ तारीख अर्थात २०.०९.२०२२ रोजी प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण आणि कोणत्याही व्यक्तीने सूचना पाठवणीपश्चात कोणत्याही व्यक्ती कंपनीच्या सभासद झाल्यास आणि अविभागीय भागधारक ज्यांनी कंपनीचे शेअर्स संपादित केल्यास, evoting@nsdl.co.in अथवा इश्युअर/आरटीए येथे विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करावे. तथापि, तुम्ही रिमोट ई-मतदानाकरिता आधीच एनएसडीएलकडे नोंदणी केली असेल तुम्ही तुमचे मत देण्यासाठी अस्तित्वातील आयडी आणि पासवर्डचा वापर करू शकता. तुम्ही तुमचा पासवर्ड विसल्यास, www.evoting.nsdl.com यावर उपलब्ध पर्याय "Forgot User Details/Password" अथवा "Physical User Reset Password" वापरून तुमचा पासवर्ड रिसेट करू शकता वा टोल फ्री क्र. १८००१०२०९९० आणि १८००२२४४३० येथे संपर्क साधावा. कट ऑफ तारीख अर्थात २०.०९.२०२२ रोजी शेअर्स धारण आणि कोणत्यार्ह व्यक्तीने सचना पाठवणीपश्चात कोणत्याही व्यक्ती कंपनीच्या सभासद झाल्यास आणि डिमॅट स्वरूपात सिक्युरीटीज धारण व्यक्तीगत भागधारकांच्या बाबतीत, ज्यांनी कंपनीचे शेअर्स संपादित केल्यास "Access to NSDL e-voting system" अन्वये एजीएमच्या सूचनेत नमूद स्टेप्सचा वापर करावा. कोणत्याही चौकशीच्या बाबतीत तुम्ही भागधारकांकरिता फ्रिक्केन्टली आस्वड केशन्स ("एफएक्यूज"

आणि डाऊनलोड सेक्शन अन्वये भागधारकांकरिता ई-मतदान मॅन्युअली www.evoting.nsdl.com याचा संदर्भ घ्यावा अथवा टोल फ्री क्र. १८००१०२०९९० आणि १८००२२४४३० येथे संपर्क साधावा वा (सरिता एम) यांना evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवावी.

यापढ़े सचना देण्यात येते की. वेळोवेळी सधारित केल्याप्रमाणे अधिनियमाच्या कलम ९१ नसार कंपनीची सभासद नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पस्तिका वित्तीय वर्ष २०२१-२२ करिता एजीएमच्य हेतुकरिता २१ सप्टेंबर, २०२२ पासून ते २७ सप्टेंबर, २०२२ पर्यंत (दोन्ही दिवस मिळून) बंद राहील अतिशय लिमिटेस्करित

तारीखः ०६.०९.२०२२ स्थळ: भोपाळ

इति तिवारी कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

#### हिदस्तान हार्डी लिमिटेड

नीआयएन क्र. एल२९३००एमएच१९८२पीएलसी०२८४९८ संकेतस्थळः www.hhardys.com मेल: co@hhardys.com दूरध्वनीः ०२५३–२३८२११८ फॅक्स क्र. + ०२५३ – २३८२५२८

सूचना र्डी लिमिटेडच्या सभासदांची ४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा ('एजीएम') |व्हिडिओ कॉन्फरॅन्सि

क्ट्रॉनिक स्वरूपात कंपनी/डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंदणीकृत असणाऱ्या भागधा म्यरीटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया निर्गमित जानेवारी १५, २०२१ आणि मे १३, २० जीचे सर्क्युलर सहवाचता १२ मे, २०२० रोजीचे सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमड ोआयआर/ पी/२०२०/७९ (यानंतर एकत्रितपणे "सेबी सर्क्युलर्स" उल्लेखावे), कारभार व्यवा लय (यानंतर एकत्रितपणे "एमसीए सर्क्युलर्स" उल्लेखावे) द्वारे निर्गमित सर्वसाधारण सर्क्युलर ांक मे ५, २०२० रोजीचे सहवाचता सर्वसाधारण सर्क्यूलर क्र. ८ एप्रिल, २०२० रोजीचे, ए , २०२० रोजीचे, जानेवारी १३, २०२१ रोजीचे, डिसेंबर ८, २०२१ रोजीचे आणि दिनां , २०२२ रोजीचे नुसार पाठविण्यात आले आहे. सदर कंपनीचे संकेतस्थळ अ rw.hhardys.com येथे आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) याच्य

ww.evoting.nsdl.com संकेतस्थळावरूही उपलब्ध करून देण्यात आले आहे. बी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियमावली धिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदीनुसार, सभासदांना अशा मतदानाद्वारे व्यवह ण्यात येणाऱ्या व्यवसाय आणि एनएसडीएलद्वारे पुरविण्यात आलेल्या एजीएमच्या स्थळाव्यति। क्ट्रॉनिक ई-मतदान वापरून ('रिमोट ई-मतदान') एजीएमच्या सूचनेतील नमूद सर्व ठरावांवर त्य

मेल. सदर तारीख आणि वेळेनंतर ई–मतदानाला संमती नसेल आणि पुढे ब्लॉक करण्यात येईल ासदादारे ठरावावर एकदा मत दिल्यास, त्यानंतर सभासदांना बदल करण्याची परवानगी नाही, ासदांचे मतदान हक्क मंगळवार. २० सप्टेंबर. २०२२ रोजी ('कट–ऑफ तारीख') कंपनी

ीख रोजी ज्या व्यक्ती कंपनीच्या सभासद झाल्या आहेत, त्या सर्वसाधारण सभेत रिमोट ई-मतर णि ई-मतदाना वापरून एजीएमच्या सूचनेतील नमुद सर्व ठरावांवर मत देण्यास पात्र असतील. क्ट्रॉनिक स्वरूपात मतदानाकरिता सुविधा व्हीसी/ओएव्हीएमद्वारे धारण एजीएमदरम्यान देखं लब्ध करून देण्यात येईल आणि सभेला उपस्थित सभासद ज्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे त्यांचे म ने आहे ते सभेत त्यांचे मत देण्यास हक्कदार असतील. सभेपूर्वी ज्या सभासदांनी रिमोट ई-मतदान

ानीच्या भरणा केलेल्या भाग भांडवलातील त्यांच्याद्वारे धारण समभागाच्या तलनेत असेल. कट अं

ानीच्या सभासद झाल्यास आणि कोणत्याही व्यक्तीने कंपनीचे शेअर्स संपादित केल्यास ing@nsdl.co.in येथे विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करावे. तथापि, तुम्ह ोट ई–मतदानाकरिता आधीच एनएसडीएलकडे नोंदणी केली असेल तुम्ही तुमचे मत देण्यास स्तित्वातील आयडी आणि पासवर्डचा वापर करू शकता. तुम्ही तुमचा पासवर्ड विसल्यार vw.evoting.nsdl.com यावर उपलब्ध पर्याय "Forgot User Details/Password" वाप

य आणि पारदर्शी स्वरूपात ई-<sup>-</sup> मतदान प्रक्रिया घेण्याकरिता पडताळणीकार म्हणून श्रीम. जिग्या ा. वेद (सभासदस्यत्व क्र. एफसीएस ६४८८), त्यांच्या अनुपस्थितीत, श्री. मितेश ढाबळीवा भासदस्यत्व क्र. एफसीएस ८३३१), मे. पारीख अँड असोसिएट्स. चे, कार्यरत कंपनी सचिव या युक्ती केली आहे. पडताळणीकाराच्या निष्कर्षासह घोषित निकाल कंपनीचे संकेतस्थळ अ . vw.hhardvs.com येथे आणि एनएसडीएलच्या संकेतस्थळावर दर्शविण्यात येईल आणि बीए

मिटेडसह व्यवहार करता येईल जेथे कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध आहेत. दर्भात कोणत्याही चौकशी वा अडचणींच्या बाबतीत, कृपया श्री. मायकेल लाईट कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना दूर. क्र. ०२२ - २८५२०४६१/६२, ई-मेत

हिंदुस्तान हार्डी लिमिर कार्यकारी संचालक आणि सीएफअं

### जाहीर नोटीस

तमाम जनतेस जाहीर करण्यात येते की, मे. उदासी एंटरप्रायजेस, भागीदारी संस्था, यांनी श्री. जोसेफ पी. जॉर्ज यांचेकडून खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या जमीनीचे हस्तांतरणीय विकास हक्क विकत घेण्याचे ठरवले आहे.

सदरहू मिळकतीवरील श्री. जोसेफ पी. जॉर्ज यांचे मालकी हक्क व स्वामित्व तपासण्यासाठी सदरची जाहीर नोटीस देण्यात

आम्हांला कळविण्यात आले की, श्री. जोसेफ पी. जॉर्ज यांनी सदर मिळकतीबाबतचे हस्तांतरणीय विकास हक्क विक्री करण्यास तयार आहेत व सदर मिळकत ही त्यांचे कब्जेवहीवाटीस आणि ताब्यात आहे.

आम्हांला कळविण्यात आले आहे की, सदर भूखंडापैकी अंशतः भाग कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विकास योजनेतील ३०.०० मी. व ४५.०० मी. रुंद बाह्यवळण रस्त्याने बाधित होत असून हस्तांतरणीय विकास हक्क (T.D.R.) मंजूर करणेबाबत कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचेकडून २४। ०८। २०२२ रोजी कडोंमपा/ नरवि/ हविह/ २९५६ प्रमाणे त्यांना इरादापत्र देण्यात आलेले आहे.

तरी सदरहू मिळकतीवर वा तिच्या भागावर गहाण, दान, बक्षीस, फरोक्तखत, तारण, कुळवहीवाट, भाडेकरूपणाचे हक्क, विश्वस्त, वारसा, देखभाल, लीज, वहिवाट, पोटगी, साठेकरार, विकास करार, कुलमुखत्यारपत्र, बयाणा व तत्सम हक्क हितसंबंध असलेल्या व्यक्तींनी व संबंधीतांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांचे आत आपल्या हक्क, हितसंबंधाचे लेखी पुरावे व कागदपत्रासह स्वरुप विशद करून खालील सही करणार यांच्या पत्त्यावर लेखी कळवावे. वरील मुदतीत कुणाकडून काही लेखी हरकत, तक्रार व दावा न आल्यास मिळकत निर्वेध व बोजेविरहीत आहे असे समजून हस्तांतरणीय विकास हक्क विक्रीची कार्यवाही पूर्ण करण्यात येईल व मागून आलेल्या तक्रारी, दावा व हरकती या रद्दबातल आहेत असे समजण्यात येतील.

वर नमूद केलेले परिशिष्ट (सदर जमीन मिळकतीचे वर्णन) जिल्हा ठाणे, तालुका कल्याण, मौजे कचोरे येथील गट नंबर १२ हिस्सा नंबर २, क्षेत्र २४२८०-०० चौ.मी. जमीन मिळकत.

श्री. गोरव एस. उदासी

शॉप नं. ५, शिवबाबा कॉम्लेक्स, टाऊन हॉल रोड, रविलॅक्स स्पोर्टस् शॉप, उल्हासनगर – ४२१००३.

स्प्रिंगफॉर्म टेक्नॉलॉजी लिमिटेड

नोंद. कार्यालय.: अ-२०३, सुचिता एन्क्लेव्ह, महाराष्ट्र नगर

बोरिवली (पश्चिम), मुंबई - ४०० ०९२. **दूरध्वनी :** ०२२-२८९०६९०१

ई-मेलः sales@springindia.com, वेबसाइटः www.springformtech.com

CIN: L51900MH1919PLCO21

४२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या

(एजीएम) संदर्भात जाहीर सूचना

वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, २९ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ४.०० वाजता १६

ऑगस्ट २०२२ च्या सुचनेमध्ये नमुद केलेल्या व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्स

. आर्थिक विवरणासह सभेमध्ये व्यवसाय व्यवहार सेट करण्यासाठी एजीएम सूचना बोलविण्यात येत

आहे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्यासाठी आणि व्हसी/ओव्हीएएम द्वारे मीटिंगमध्ये

उपस्थित राहण्यासाठी आणि परिपत्रक शेअरधारकांना त्यांच्या संबंधित ईमेल आयडीवर आधीच मेल

केले गेले आहे. एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल २०२१-२२ कंपनीच्या वेबसाइटवर

३. याद्वारे पुढे सूचना देण्यात आली आहे की कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम ९१ च्या

भनुषंगाने कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ आणि सेबी (सूचीबद्ध दायित्वे आणि

प्रकटीकरण आवश्यकता) अधिनियम, २०१५ च्या नियम ४२ चा नियम १० सह वाचले आहे.

कंपनीच्या एजीएमच्या उद्देशाने सोमवार, २६ सप्टेंबर, २०२२ ते बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही

४. सभासदांना सचित करण्यात येते की एजीएममधील व्यवसाय रिमोट ई-व्होटिंगद्वारे व्यवहार केला

जाऊ शकतो. रिमोट ई-मतदान कालावधी सोमवार. २६ सप्टेंबर. २०२२ रोजी सकाळी ०९.०० वाजता

सुरू होईल आणि बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२ रोजी संध्याकाळी ०५.०० वाजता संपेल. उपरोक्त

. तारीख आणि वेळेच्या पलीकडे रिमोट ई-व्होटिंगला परवानगी दिली जाणार नाही. या कालावधीत, कट

ऑफ तारखेनुसार (रेकॉर्ड तारीख) म्हणजे २२ सप्टेंबर २०२२ रोजी भौतिक स्वरूपात किंवा अभौतिक

वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या कंपनीचे सदस्य आणि अन्यथा त्यांना मतदान करण्यापासन प्रतिबंधित

केले जाणार नाही, ते केवळ ई-मतदान तसेच एजीएममध्ये मतदान सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असेल

ज्या सभासदांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदवला नाही त्यामुळे एजीएमची सूचना, वार्षिक अहवाल आणि

लॉगिन क्रेडेन्शियल सर्व्हिस होऊ शकले नाहीत किंवा जे एजीएमची नोटीस पाठवल्यानंतर सदस्य बनले

आहेत, त्यांना तात्पुरता त्यांचा ईमेल पत्ता आणि मोबाइल नंबर https://www.purvashare.com/ या

६. शेअरहोल्डर ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा हक्क बजावल्यानंतरही एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात

सश्री अमिता देसाई, एफसीएम, कंपनी सेक्रेटरी इन प्रॅक्टिस (सीपी क्र. २३३९), मंबई यांची संपर्ण

ई-मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून नियुक्त

८. अधिक तपशिलांसाठी, कृपया एजीएमच्या सूचनेतील नोट्स पहा. सदस्यांना ई-व्होटिंगच्या

सुविधेशी संबंधित काही तांत्रिक समस्या असल्यास, ते helpdesk.evoting@cdslindia.com वर

विनंती पाठवुन सीडीएसएल हेल्पडेस्कशी संपर्क साधु शकतात किंवा श्री नितीन कंदर (०२२-

२३०५८७३८) किंवा श्री राकेश दळवी (०२२-२३०५८५४२-४३) यांच्याशी संपर्क साधू शंकतात.

देवसांसह) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंदणी आणि शेअर ट्रान्सफर बुक बंद राहतील

सुविधा (व्हीसी)/ इतर ऑडिओ–व्हिज्युअल माध्यम (ओव्हीएएम) द्वारे होणार आहे.

http://www.springformtech.com/ आणि स्टॉक

nttps://www.bseindia.com/ वर देखील उपलब्ध आहेत.

लिंकवर प्रवेश करून कंपनीचे आरटीएकडे अपडेट करता येईल

गरंतु त्यांना मीटिंगमध्ये पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की स्प्रिंगफफॉर्म टेक्नॉलॉजी लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ४२

## rodium;

CIN: L85110MH1993PLC206012 नोंदणीकत कार्यालय: 636, 501, X'Cube, ऑफ न्यु लिंक रोड, अंधेरी (प.) मुंबई - 400053 दूरध्वनी: 022 4231 0800 फॅक्स: 022 4231 022 4231 0800 वेबसाइट www.rodium.net

द्धिडिओ कॉन्फरन्स (द्धीसी)/ओएडीएम सविधा, ई-डोटिंग आणि बक क्लोजर माहिती

द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या २९ व्या वॉर्षिक सर्वसाधारण सभेची (एजीएम) सूचना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की रॉडियम रियल्टी लिमिटेड ("कंपनी") ची २९ वी वार्षिट सर्वसाधारण सभा ("एजीएम") बुधवार, २८ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी ३:०० वाजता आयोजित केली जाईल. (IST) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग ("VC")/इतर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (OAVM) सुविधेद्वारे, कुंपनी कायदा, २०१३ ("अधिनियम") आणि त्याअंतुर्गृत तयार केलेल्या नियम आणि उपन्यात्र जीवन क्षेत्र इ.ह.हा (सुचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण) च्या लागू तरतुर्दीचे पालन करून आवश्यकता वेनियम, २०१५ सामान्य परिपत्रक क्र. १८ एप्रिल २०२० चा १४/२०२०, १३ एप्रिल २०२० च क्रमांक १७/२०२०, ०५ मे २०२० चा क्रमांक २०/२०२०, १३ जानेवारी २०२१ चा क्रमांव २२/२०२१ आणि ०५ में २०२२ चा क्रमांक ०२/२०२२ कॉपॉरेट व्यवहार मंत्रात्याने जारी केले "MCA परिपत्रक") आणि परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/ CMD9/CIR/P/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२०, क्रमांक SEBI/HO/CFD/CMD२/ CIR /P/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१ आणि SEBI/HO/CFD/CMD२/CIR/P/२०२२/६२ दिनांक १३ मे, २०२२ रोजी सिक्युरिटीज अँद एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ("SEBI परिपत्रक") यांनी प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय जारी केले. सामान्य ठिकाणी सदस्यांची

उपरोक्त परिपत्रकांचे पालन करून, वार्षिक अहवालाच्या लिंकसह २९ व्या एजीएमची सूचन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ०३ सप्टेंबर २०२२ रोजी ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीः पार्टिसिपंट ("DP") / रिनस्ट्रार यांच्याकडे नोंदणीकृत आहेत त्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं पाठवण्यात आले आहे. आणि शेअर ट्रान्सफर एजंट् ("RTA"). २९ व्या AGM ची सूचना आणि F.Y साठी वार्षिक अहवाल २०२१-२०२२ कंपनीच्या वेबसाइट http://www.rodium.net/ annuai port.html वर देखील उपलब्ध आहे आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वर आपि ISDL च्या www.evoting.nsdl.com. वेबसाइटवर देखील प्रवेश केला जाऊ शकतो. एजीएम आणि गर्षिक अहवालाच्या सचनांच्या भौतिक पती पाठविण्याच्या आवश्यकता एमसीए परिपत्रके आणि बीच्या परिपञ्चकांद्वारे वितरित केल्या गेल्या आहेत, अशा प्रकारे कंपनीने एफवायसाठी वार्षिव अहवाल छापलेले नाहीत. २०२१-२०२२ आणि म्हणून वार्षिक अहवालाच्या कोणत्याही भौतिक प्रत

NSDL द्वारे www.evoting.nsdl.com वर उपलब्ध केलेल्या लाइव्ह स्ट्रीमिंग लिंकवर VC/OAVM सुविधेद्वारे सदस्य त्यांच्या रिमोट ई-व्होटिंग लॉगिन क्रेडेव्शियल्सचा वापर करून आणि कंपनीची इव्हन निवडून एजीएमला उपस्थित राहू शकतात. व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये सामील होण्याची आणि एजीएम दरम्यान प्रश्न उपस्थित करण्याची प्रक्रिया २९ व्या जीएमच्या सूचनेमध्ये नमूद केली आहे.

**डलेक्टॉनिक मोडद्वारे मतदान** : कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या संदर्भात कंपन व्यवस्थापन आणि प्रशासन्। नियम, २०१४ च्या नियम २० आणि सेक्रेटरील स्टेंडर्ड २ च्या संदर्शी व्यवस्थापन आणि प्रशासन्। नियम, २०१४ च्या नियम २० आणि सेक्रेटरील स्टेंडर्ड २ च्या संदर्शी ब्रिस्ट्यूट ऑफ कंपनी रोक्रेटरीज ऑफ इंडिया आणि सेबीच्या नियमन ४४ द्वारे जारी केलेल्य मर्दसाधारण सभेवर (सूचीबद्ध बंधन आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियमावली, २०१५, कंपनीन र्जीएम दुरम्यान् रिमोट ई-व्होटिंग तसेच ई-व्होटिंग सुविधा प्रदान कूरण्यासाठी नॅशनल सिक्युरिटींज् पॉझिटरी लिमिटेड (NSDL) च्या सेवांचा सहभाग घेतला आहे. एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग -व्होटिंगचे तपशील रवालीलप्रमाणे आहेत:

- कट-ऑफ तारखेनुसार, म्हणजे, बुधवार, २९ सप्टेंबर, २०२२ रोजी प्रत्यक्ष किंवा अभौतिक स्वरूपात शेअर्स धारण केलेले सदस्य एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगच्या सुविधेचा लाभ घेण्यास पात्र असतील. एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या व्यवसायाचा व्यवहार केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाद्वारे केला जाईल.
- रिमोट ई-व्होटिंग कालावधी रविवार, 25 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता सुरू होई आणि मंगळवार, २७ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजता संपेल. p.m रिमोट ई—व्होटिंग मॉइयून NSDL द्वारे मतदानासाठी अक्षम केले नाईल आणि सभासदांना अंतिम वेळ आणि तारखेंच्या पुढे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याची परवानगी दिली नाणार नाही. एकद् ठरावांवर सभासदांनी मते दिली की, सभासदांना नंतर त्यात बदल करण्याची परवानगी दिली
- एजीएम दरम्यान आणि एजीएमला उपस्थित राहणारे सदस्य, ज्यांनी आधीच मतदान केले नाही, त्यांनाही ई-व्होटिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत एजीएम दरम्यान ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्यास पात्र असेल. एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एजीएममध्ये उपस्थित राहू शकतात, परंतु त्यांन एजीएममध्ये मतदान करण्याचा अधिकार नाही.
- बोटीय आणि वार्षिक अहताल प्रयानित यालगाबंतर ज्या त्यतनी कंपबीचे यदस्य याले आहे. नाटास आणि वापक अहवाल प्रसारत झाल्यानतर ज्या व्यक्ता क्रमणांच सदस्य झाल आहत आणि त्यांची नावे सदस्यांन्या नोंदणीमध्ये/ फायदेशीर मालकांच्या नोंदणीमध्ये कट–ऑफ तारखेनुसार दिसतात त्यांनी एजीएमच्या सूचनेमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करावे. एजीएमची सारखनुतार विकास रिवार शिवार प्रतिकार विकास सुवनाय सार्वार प्रतिकार करावे. उनारून य सूचना आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मेलदान करणयासाठी लॉगिन आयडी आणि पासवा मिळविण्यासाठी कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. तथापि, जर एखादी व्यक्ती आधीच ई-मतदानासाठी एनएसडीएलमुध्ये नोंदणीकृत असेल, तर विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मतदान करण्यासाठी वापरला जाऊँ शकतो.
- कट-ऑफ तार्खेनुसार सदस्य नसलेल्या व्यक्तीने एजीएमची सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने
- आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने सदस्यांची नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके गुरुवार, २२ सप्टेंबर २०२२ पासून बुधवार, २८ सप्टेंबर २०२२ (दोन्ही दिवसांसह) पर्यंत बंद राहतील.
- ज्या सभासदांनी अद्याप त्यांचा ईमेल/मोबाइल क्रमांक आणि पॅन अद्यतनित किंवा नोंदणीकृ केलेले नाही अशा सदस्यांच्या ईमेल पत्ता/मोबाइल क्रमांक आणि पॅन्च्या नोंदणी अद्ययावतीकरणाच्या प्रक्रियेसाठी एजीएमच्या सचनेचा संदर्भ घ्यावा आणि त्यात दिलेल्या सचन नावा. VC/OAVM सुविधेद्वारे २९ व्या एजीएममध्ये प्रवेश घेण्यासाठी आणि सहभाव होण्यासाठी एजीएमची सूचना.

. जेणत्याही प्रश्नांच्या बाबतीत, तुम्ही भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs) वेभाग आणि www.evoting.nsdl.com च्या "डाउनलोड्स" विभागात उपलब्ध असलेल्या ई-वोटिंग वापरकर्ता मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकृता किंवा ज्या सदस्यांना आधी किंवा दरम्यान सहाय्य भावश्यक आहे. AGM, NSDL ला त्यांच्या टोल फ्री क्रमांक: १८००–१०२०–९९०/१८००–२२४: ४३० वर संपर्क साधू शंकतात किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवू शंकतात

सृष्टी रघानी

तारीख: ०५ सप्टेंबर २०२२

ठिकाण: मुंबई

## खांडवाला सिक्युरिटीज लिमिटेड

सीआयएन: एल६७१२०एमएच१९९३पीएलसी०७०७०९ नोंदणीकृत कार्यालय: तळ मजला, विकास बिल्डींग, ग्रीन स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-४०००२३. टेलि. नं.: ९१-२२-४०७६७३७३/७४; फॅक्स नं.: ९१-२२-४०७६७३७७/७८; ईमेल: investorgrievances@kslindia.com; वेबसाईट: www.kslindia.com

२९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, बुक क्लोजर आणि दुरस्थ इ-मतदानाच्या माहितीबाबत सूचना

याद्वारे सूचना दिली जाते की, खांडबाला सिक्युरीटीज लिमिटेडची एकोणतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवार, २८ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी बारा वाजता (भाप्रवे) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) / अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओव्हीएएम) कंपनी व्यवहार मंत्रालय (एमसीए) ने ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, ८ डिसेंबर, २०२१ आणि १४ डिसेंबर, २०२१ रोजी निर्देशित केलेली परिपत्रके (य सर्वांचा एकत्रित उल्लेख एमसीएस परिपत्रके असा) तसेच सिक्युरिटीज अण्ड एक्सर्चेज बोर्ड ऑप इंडियाचे (सेबी) १२ मे, २०२० आणि १५ जानेवारी, २०२१ चे परिपत्रक (या सर्वांचा एकत्रित उल्लेख सेबी परिपत्रके असा) यांच्या एकत्रित वाचनासह कंपनी कायदा २०१३ अंतर्गत तया करण्यात आलेले नियम आणि सेबी (नोंदणी उत्तरदायित्व आणि माहिती सादरीकरण आवश्यकता) नियमावली २०१५ च्या तरतुदीनुसार आयोजित करण्यात आली असून या एजीएम आयोजनाबाबत १२ ऑगस्ट, २०२२ रोजीच्या नोटीशीनुसार या सभेचे कामकाज केले जाणार

पार्टीसिपंटस् यांच्याकडे ईमेल आयडी नोंदणीकृत असलेल्या सर्व सभासदांना एजीएमची नोटीस आणि २०२१-२२ च्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील प्रती वितरित करण्यात आलेल्या आहेत. ही कागदपत्रे कंपनीचे संकेतस्थळ www.kslindia.com बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सर्चेज ऑफ इंडिया लिमिटेडची संकेतस्थळे आणि नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडचे (एनएसडीएल) संकेतस्थळ https://www.evoting.nsdl.com यावर उपलब्ध आहेत.

व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून सभासद एजीएममध्ये सामील आणि सहभागी होऊ शकतात. एजीएममध्ये सामील होणे तसेच दुरस्थ इलेक्ट्रॉनिक मतदानामध्ये सहभागी होण्याची पध्दत अथवा एजीएमदरम्यान इव्होटींग यंत्रणेच्या माध्यमातून मतदान करण्याबाबतच्या सर्व

सूचना एजीएमच्या नोटीसमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ मधील नियम २० आणि त्यात वेळोवेळी करण्यात आलेल्या सधारणा तसेच सेबी नोंदणी नियमावलीतील ४४ व्या नियमावलीच्य वाचनासह कायद्यातील कलम १०८ च्या तरतुदींनुसार, एनएसडीएलने पुरविलेली इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधा आणि दुरस्थ ई- मतदान यंत्रणेचा वापर करत एजीएम नोटीसमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर मतदान करण्याची सुविधा पुरविण्यात आलेली आहे.

एजीएमची नोटीस आणि २०२१-२२ चा वार्षिक अहवाल इमेल्सच्या माध्यमातून वितरित करण्याचे काम ५ सप्टेंबर, २०२२ रोजी पुर्ण झालेले आहे.

सर्व सभासदांना याद्वारे सचित करण्यात येते की:

- दूरस्थ इ-मतदानचा कालावधी शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२ रोजी ( सकाळी ९.०० वाजता भाप्रवे) सुरु होऊन मंगळवार, २७ सप्टेंबर, २०२२ रोजी (सायंकाळी ५.०० वाजता भाप्रवे) संपणार आहे. एनएसडीएलकडून २७ सप्टेंबर, २०२१ ला सायंकाळी पाच वाजेनंतर द्रस्थ इ-मतदानाची यंत्रणा खंडीत केली जाणार आहे.
- भौतिक स्वरुपात अथवा डिमटेरियलाईइड स्वरुपात २० सप्टेंबर, २०२२ या अंतिम मृदतीपर्यंत म्हणजेच कट-ऑफ तारखेपर्यंत कंपनीचे समभाग धारण करणारे सभासद दरस्थ इ-मतदानाची सविधा वापरण्यास अथवा एजीएमच्या दिवशी इ-मतदान करण्यास पात्र राहतील.
- केवळ इमेलच्या माध्यमातून एजीएम नोटीसच्या वितरणानंतर समभाग धारण करणारी आणि कंपनीची सभासद झालेली तसेच कट- ऑफ तारखेपर्यंत म्हणजेच २० सप्टेंबर, २०२२ पर्यंत समभाग धारण करणारी व्यक्ती स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्याकरित evotig@nsdl.co.in या इमेल पत्त्यावर अथवा कंपनीकडे आपला विनंती अर्ज पाठव शकते.
- एजीएमदरम्यान मतदानाची सुविधा पुरविली जाणार आहे तसेच दरस्थ ई-मतदानाच्या माध्यमातून मतदान न केलेल्या परंतु एजीएमदरम्यान उपस्थित असलेले सभासद एजीएमच्यावेळी इ-मतदानाच्या सुविधेद्वारे मतदान करण्यास पात्र राहतील. दुरस्थ इ-मतदानाच्या माध्यमातून आधीच मतदान केलेले सभासद एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात, परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही.
- दुरस्थ इ-मतदानाच्या संबंधित माहितीबाबत कृपया सभासंदानी वार्षिक अहवालासमवेत पाठविण्यात आलेल्या इ-मतदान सविधेचा लाभ घेण्याची प्रक्रिया आणि पध्दतीच्य माहितीचा संदर्भ घ्यावा. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याबाबत कोणतीही समस्या असल्यास एनएसडीएलच्या संकेतस्थळावर डाऊनलोड विभागात समभागधारकांसाठी उपलब्ध असलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्युज्) आणि इ-मतदान संदर्भ पुस्तिकेचा कृपया आधार घ्यावा अथवा १८००-२२२-९९० या टोलकफ्री क्रमांकावर संपर्क साधावा. इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याच्या सुविधेबाबत कोणतीही समस्या असल्यास कपया श्री. मोहद मोहसीन उद्दीन, केफिन टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, कार्व्ह सेलेनियम, टॉवर बी, प्लॉट क्रमांक ३१ आणि ३२, फिनॅन्शियल डिस्ट्रीक्ट, नानकरामगुडा, गाचीबोबली, हैदराबाद-५०० ०३२ यांच्याशी संपर्क साधावा.

कंपनी कायदा २०१३ चे कलम ९१ तसेच सेबी (नोंदणी उत्तरदायित्व आणि माहिती सादरीकरण आवश्यकता) नियमावली २०१५ मधील नियम २४ च्या तरतुर्दीअन्बये सुचना देण्यात येते की, कंपनीची सभासदसुची पुस्तिका त्याचबरोबर समभाग हस्तांतर पुस्तिकेचे कामकाज वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी २१ सप्टेंबर, २०२२ पासून २७ सप्टेंबर, २०२२ पर्यंत (या दोन्ही दिवसांसह) या कालावधीदरम्यान बंद राहणार आहे.

खांडवाला सिक्युरिटीज लिमिटेड स्वाक्षरी / -परेश खांडवाल

व्यवस्थापकीय संचालक

स्थळ : मुंबई दिनांक: सप्टेंबर ०५, २०२२

जाहीर सूचना

#### GHARDA CHEMICALS LIMITED

सही / -

CIN: U24110MH1967PLC013688 Regd. Office: Gharda House, 48 Hill Road, Bandra (W), Mumbai – 400 050 Tel: +91-22-6626 5600 | E-mail: cs@gharda.com | website: www.gharda.com

#### NOTICE OF THE 56th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD BY VIDEO CONFERENCE (VC)

Notice is hereby given that the 56th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesda 28th September, 2022 at 11.30 am IST through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM). In view of the ongoing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its Genera Circulars dt. 8th April, 2020, 13th April, 2020, 5th May, 2020, 13th Jan, 2021, 14th Dec, 2021 and 5th May, 2022 permitted the holding of AGM through VC / OAVM.

The Notice of the AGM and Annual Report including the Audited Financial Statements for the financial year 2021-22 have been sent in electronic form to members whose e-mail IDs are registered with the Company.

The facility to attend the AGM through VC/OAVM is available through NSDL e-voting system at https://www.evoting.nsdl.com.

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companie (Management and Administration) Rules, 2014, as amended, the Company has opted to provide to its Members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed in the AGM through electronic voting system ('remote e-voting'). The Company has engaged the services of National Securities Depository Limited ('NSDL') as the Agency to provide e-voting facility. The instructions for remote e-voting are given in the Notice. Members can cast their vote electronically through remote e-voting. All Members are hereby informed that the Ordinary and Special business as set out in the Notice of the 56th AGM will be transacted through voting by electronic means only.

The remote e-voting facility shall commence on 24th September, 2022 from 9.00 a.m. (IST) and end on 27th September, 2022 at 5.00 p.m. (IST). The remote e-voting shall not be allowed beyond the said date and time. Once the vote on a resolution is cast by a Member, the Member shall not be allowed to

Members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during the AGM. Members who have voted through remote e-voting shall be eligible to attend

the AGM, however, they shall not be eligible to vote during the meeting. The Notice of the AGM is available on the Company's website: www.gharda.com.

The Company has appointed Mr. Nrupang Dholakia (Practicing Company Secretary) as Scrutinizer to scrutinise the remote e-voting and e-voting process in a fair and transparent manner.

Members who have not registered / updated their email address with the Company are requested to update their email address by writing to cs@gharda.com / michael@gharda.com along with the copy of the signed request letter mentioning the name and address of the Member and self – attested copy of PAN card.

For any clarification, Members may write to the Company Secretary at the email id: michael@gharda.com / cs@gharda.com or at the Registered Office of the Company at Gharda House, 48 Hill Road, Bandra Mumbai-400050.

Mumbai: 6th September, 2022.

For Gharda Chemicals Limited Michael Raj **Company Secretary** 

## MUTHOOT FINCORP LTD. सोन्याच्या लीलावाची नोटीस

Regd. Office: Muthoot Centre, TC No 27/3022, Punnen Road, Thiruvananthapuram, Kerala, India - 695001. CIN: U65929KL1997PLC011518, Ph: +91 471 4911400, 2331427 सर्व संबंधित व्यक्तींच्या माहितीसाठी सूचना देण्यात येते आहे कि खाली नमूद केलेल्या शाखांमध्ये 30.09.2021 & MSGL, SPL-16, One plus

Guide Prepaid, Super value, ADGL and all other 6 months tenure Gold loans up to 31.12.2021 and MSGB, SME Suvarna & EMI due up to 30.06.2022 पर्यंत गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने परत सोडवून घेण्याची मुदत उलटून गेली आहे व जे अनेक वेळा नोटीस पाठवूनही दागिने सोडवून घेतले गेले नाहीत. त्या दागिन्यांचा लीलाव दिनांक 13.09.2022 & 14.09.2022 रोजी सकाळी दहा वाजल्यापासून करण्यात येणार आहे. Auction Date: 13.09.2022 - CHAKAN-PUNE: F11292, F11314, F11315, F11316, F11342, F11348, F11355, F11370, F11375, F11387, F11400, F11423, F11426, F11477, F11487, F11556, F11575, F11588, F11633, F11642, F11674, F11696. CHINCHWAD: F20373, F20456, F20506, F20591, F24530, F24571, F24587, F24608, F24645, F24669, F24725, 724739, F24753, F24773, F24794, F24817, F24821, F24836, F24875, F24838, F24915, F24917, F24966, F24974, F24987, F24996, F25002, F25051, F25052, F25062, F25078, F25115, F25142, F25152, F25161, F25161, F25162, F25185, F25267, F24096, F25072, F25078, F13818, F14096, F14097, F14150, F14165, F14232, F14238, F14336, HINJEWADI-PUNE: F14298, F17088, F17129, F17134, F17139, F17140, F17173, F17199, F17217, F17219, F17222, F17262, F17280, F17282, F17303, F17324, F17325, F17344, F17486, F17467, F17472, F17551, F1755, F17594, F17597, F17598, F17598, F17590, F17600, F17644, F17647, F177325, F17768, F17673, F17775, F17758, F17764, F17764, F17762, F17782, F17782, F17783, F17776, F17775, F17775, F17775, F17775, F17775, F17781, F17782, F17782, F17784, F17778, F17784, F17724, F17725, F17789, F1790, F17884, F1789, F17905, F17993, F18018, KARVE ROAD-PUNE: F5877, F5934, F5939, F6033, F6067, F610, F6149, KHADKI: F27091, F27233, F27331, F18018, F1899, F17052, F17995, F17959, F24739 F24753 F24773 F24794 F24817 F24821 F24836 F24875 F24888 F24915 F24917 F24966 F24974 F24987

F31494, F31545, F31628, F31653, F31727, F31762, F31763, F31810, F31873, F31890, F31891, F32008, F32009, F32001, F32026, F32026, F32026, F32026, F32026, F32021, F32204, F32204, F32204, F32206, F32205, F32191, F32138, F32154, F32166, F32192, F32192, F32192, F32192, F32192, F3247, F32482, F32294, F32290, F32204, F32202, F32236, F32323, F32345, F32345, F32367, F32369, F32372, F32427, F32483, F32497. TALEGAO: F16665, F16671, F16713, F16718, F16729, F16744, F16780, F16813, F16819, F16856, F16930, F16948, F16965, F16973, F16984, F17013, F17016, F17700, F17080, F17083, F17097, F17100, F17108, F17125, F17127, F17128, F17140, F17154, F17160, F17133, F17185, F17196, F17199, F17200, F17201, F17217, F17125, F171275, F17275, F17274, F17323, F17334, F17339, F17350, F17351, F17400, F17409, F17432, F17443. WAGHOLI-PUNE: F10027, F10064, F10070, F10087, F10095, F10097, F10098, F10099, F10130, F10131, F10139, F10144, F10186, F10209, F10228, F10286, F10287, F10304, F10328, F10329, F10353, F10354, F10355, F10488, F10416, F10416, F10417, F10448, F10458, F21287, F21310, F21317. KONDHWA-WANORI:F15654, F15725, F15848, F15982, F16084, F16153, F16202, F16220, F16220, F16220, F16263, F16337, F16367, F16488, F16509. KOTHRUD: F25555, F25410, F25438, F25492, F25514, F25516, F25524, F25543, F25543, F25843, F25516, F25526, F25735, F25737, F25752, F25791, F25805, F25821, F25843, F25848, F25874, F25899, F25925, F25930, F25931, F25948, F25950, F25960, F25962, F25963, F25964, F25978, F26009, F26030, F26065, F26069, F26079, F26079 F13215, F1328, F13278, F13357, F13351, F13391, F13417, F13421, F1420. **NIGDI**: F21136, F21572, F21572, F21573, F21586, F21660, F21661, F21717. **PUNE**: F7249, F7251, F8637, F8648, F8758, F8778, F8855, F8856, F8875, F8921, F8933, F8936, F8946, F8947, F8968, F9016, F9039, F9047, F9052, F9053. **WARLE MALWADI**: F26485, F26513, F26875, F31530, F31812, F31815, F31849, F31869, F31932, F31969, F32149, F32220, F32249, F32259, F32286, F32334, F32476, F32482, F32494, F32537, F32548, F32552, F32578, F32610, F32627, F32646, F32741, F32763, F32778, F32820, F32827, F32845.

लिलाव त्या त्या शाखेत करण्यात येईल कृपया नोंद करण्यात यावी कोणत्याही कारणास्तव त्याच दिवशी लिलाव पूर्ण न झाल्यास तो 24.09.2022 & 26.09.2022 रोजी सकाळी 10 वाजता Muthoot FinCorp Ltd., First Floor, Hira Plaza 2, 3, 4, 5, Pune Nasik Road, Bhosari Pune, Maharashtra - 411039. येथे करण्यात येईल लीलावात भाग घेणाऱ्यानी आपले फोटो आयडी कार्ड, पॅन कार्ड कृपया सादर करावे. यशस्वी व्यक्तीने संपूर्ण पैसे RTGS द्वारा भरावेत

पाद्वारे जनतेला सूचना देण्यात येत आहे की आम्ही वासंती आर सुब्रमणि आणि रामास्वामी सुब्रमणि गंच्या शीर्षकाची चौकशी करत आहोत ज्या वेशेषत: खाली दिलेल्या अनुसूची (परिसर) मध् वर्णन केले आहे. कोणताही व्यक्ति तो वैयक्तिक असो, कंपनी, बँका, नॉन-बँकिंग वित्तीय संस्थ फर्म, व्यक्तींची संघटना किंवा व्यक्तींची एक संस्था ज्यांचा समावेश असो किंवा नसो. ऋणक आणि/किंवा धनको ज्यांना कोणताही आक्षेप किंव कोणताही दावा असेल, अधिकार, विक्रीच्या मार्गाने शीर्षक आणि/किंवा स्वारस्य, विक्रीचा करार गामंजस्य करार, वाटप पत्र, देवाणघेवाण, भेट ाहाणखत, तारण, शुल्क, धारणाधिकार, भाडेपट्टी भाडेकरू, ट्रस्ट, देखभाल, उत्तराधिकार, वारसा ताबा, सोडणे, त्याग, संलग्नक, परवाना किंव कोणतेही दायित्व किंवा वचनबद्धता किंवा अन्यथ कोणताही करार, कृत्य, दस्तऐवज, लेखन, वहन योजना, मृत्युपत्र, उत्तराधिकार, कुटुंब व्यवस्थाः मझोता, खटला, हुकूम किंवा न्यायालयीन आदेश केंवा कोणताही करार किंवा करार किंवा अन्यः सांगितलेल्या जागेच्या किंवा त्याच्या कोणत्याः गगासंबंधात कोणत्याही स्वरूपाचे असले तरी गदारे खाली स्वाक्षरी केलेल्यांना लेखी कळवणे आवश्यक आहे. त्याच्या समर्थनार्थ नोटरीक कागदोपत्री पुराव्यासह, येथे आमचा पत्ता ४०७ न्स्तमजी संगम, एसव्ही रोड, सांताक्रूझ (पश्चिम) नुंबई ४०० ०५४ येथे प्रकाशित झाल्यापासून १४ चौदा) दिवसांच्या कालावधीत. असे न झाल्यार कोणतेही वैध हक्क, दावे, आक्षेप नाहीत असे गृहीत धरले जाईल आणि इ. टिकून राहतात आणि असे सर्व हक्क, आक्षेप, दावे आणि इ., जर असतील तर, गफ केले गेले आणि सर्व हेत् आणि हेत्साठी सोडत गेले असे मानले जाईल आणि आमच्या ग्राहकांना . धनकारक नाही

वरील सदर्भित सूची ५०/- चे प्रत्येकी पाच (५) शेअर्स, विशि

क्रमांक २१ ते २५ (दोन्ही समावेशी) आणि ऑर्किड व्हाईट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायर्ट लिमिटेडचे शेअर सर्टिफिकेट क्रमांक ५ असणार निवासी फ्लॅट क्र. ३०१ तिसऱ्या मजल्यावर १२१ चौरस फूट कार्पेट क्षेत्रफळ, ''ऑर्किड व्हाईट' प्लॉट क्र. १०१, मुंबई उपनगर जिल्हा, उप-नोंदण जेल्हा वांद्रे च्या दक्षिण सालसेट तालुक्या उपनगरीय योजना क्र. ७, खार वांद्रे मधील सीटीएस 5. ई-७४४,) वांद्रे येथील, १० वा रोड, ख (पश्चिम), मुंबई ४०० ०५२ येथे स्थित आहे. दिनांक : ५/०९/२०२२

pnb

मंथन उनाडदकट उनाडदकट ॲण्ड कं. लॉ ऑफिस

#### स्प्रिंगफॉर्म टेक्नॉलॉजी लिमिटेड सही/-पंकज शहा

# punjab national bank

व्यवस्थापकीय संचालकासाठी

करण्यात आली आहे.

सर्कल सास्त्रा सर्कल ठाणे १ला मजला, पीएनबी प्रगती टॉवर, सी-९, जी ब्लॉक, बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१, ईमेल : cs8325@pnb.co.in

जोडपत्र-१५ (सुधारित एसएल-१०बी)

तारीख: ०५ सप्टेंबर २०२२

कब्जा सूचना संबंधित प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे एक पेक्षा अधिक कर्जदारांच्या बाबींमध्ये स्थावर मिळकतींकरीता

सामान्य कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरीता)

पंजाब नॅशनल बँक/पंजाब नॅशनल बँकचे प्राधिकत अधिकारी यांनी सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या कलम १३ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदरह सुचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांत प्रत्येक खात्यासमोर नमुद रक्कम अदा करण्यासाठी संबंधित कर्जदारांना बोलाविण्यासाठी यानंतर प्रत्येव खात्यासमोर नमूद तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली होती.

सदरहू कर्जदारांनी रक्कम अदा करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी प्रत्येक खात्यासमोरील नमद तारखे रोजीस सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ८ सहवाचता सदरह अधिनियमाच्या कलम १३ च्या उप-कलम (४) अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये. सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा पंजाब नॅशनल बँकेच्या रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या भाराअधीन राहील

अ. क्र.	कर्जदार/गहाणदार/ हमीदार यांची नावे (मिळकतीचे मालक)	गहाण मिळकतीचे वर्णन	मागणी सूचनेची तारीख	कब्जा सूचना चिटकवल्याची तारीख	मागणी सूचनेच्या तारखेरोजीस थकबाकी रक्कम (रू.)	प्राधिकृत अधिकाऱ्यांचे नाव
१	श्री. मनोज घेवरचंद जैन, श्री. कमल घेवरचंद जैन व सौ. भाविका मनोज जैन	फ्लॅट क्र. ३०२, ३रा मजला, साई दिप महाल, रुम क्र.२७४, ब्लॉक ए-१३७, कुर्ला कॅम्प रोड, काली माता मंदिराजवळ, उल्हासनगर ४२१००४	०४.०६.२०२२	07.09.7077	रु. १३,५३,६३८∕ −	श्री. शंकर दास
२	श्री. मुरुघेशन अर्मुगम नादार आणि सौ. अमुधा मुरुघेशन नादार	फ्लॅट क्र. ६०४, टॉवर क्र.३, ॲटलान्टा एडन वर्ल्ड, पाईप लाईन रोड, टेमघर, भादबड, भिवंडी, ठाणे ४२१३०२.	०९.०६.२०२२	०२.०९.२०२२	रु. २४,०२,३६५/−	श्री. शंकर दास
¥	श्री. देवीचंद निमाडे	फ्लॅट क्र.ए-१०१, १ला मजला, ओम शिव आनंद सीएचएस, महात्मा फुले रोड, शिवाजी नगर, डोंबिवली पश्चिम.	१६.०९.२०२१	02.08.2022	रु. ३०,०६,९४५.८६/-	श्री. शंकर दास
٧.	श्री. संदिप प्रभाकर जळगावकर आणि सौ. भाविका संदिप जळगावकर	फ्लॅट क्र. २१०१, २१०२ सुगी हाईट्स द्वारकेश सोसायटी सीटीएस क्र.५५१/१/४ विश्वकर्मा नगर, एसटी प्लस चर्चजवळ, मुलुंड पश्चिम ४०००८०	११.०३.२०२२	02.08.2022	₹. ६५,२४,७४२.१८/-	श्री. शंकर दास

तारण मत्तेच्या भरण्याकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या पोट कलम (८) च्या तरतुदींकडे कर्जदार/हमीदार/गहाणदारांचे लक्ष वेधन घेतले जात आहे

दिनांक: ०२.०९.२०२२

प्राधिकृत अधिकारी पंजाब नॅशनल बँव